

शासन मान्यता प्राप्त व शासन अनुदानित  
किंवा विनाअनुदानित खाजगी शाळातील,  
लाचलुचपत प्रकरणी अटक झाल्याने  
अथवा गुन्हा नोंद झाल्याने निलंबित  
केलेल्या शिक्षक/शिक्षकेतर कर्मचा-यांना  
सेवेत पुनःस्थापित करणेबाबत..

**महाराष्ट्र शासन**  
**शालेय शिक्षण व क्रीडा विभाग**  
**शासन निर्णय क्रमांक : एसीबी २०१५/प्र.क्र.९६/टीएनटी-४**  
मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक,  
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२  
दिनांक :- २९ सप्टेंबर, २०१७

**वाचा:-**

- १) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र.एसीबी २०१५/प्र.क्र.९६/टीएनटी-४,  
दिनांक ५/११/२०१५.
- २) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र.एसीबी २०१५/प्र.क्र.९६/टीएनटी-४,  
दिनांक १४ जुलै, २०१६.
- ३) शासन शुद्धीपत्र क्र.एसीबी २०१५/प्र.क्र.९६/टीएनटी-४, दि. ९ जानेवारी, २०१७.

**प्रस्तावना:-**

शासन मान्यता प्राप्त व शासन अनुदान घेणा-या खाजगी नोंदणीकृत संस्था मार्फत चालविण्यात येणा-या शाळांमधील शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी (मुख्याध्यापक/उपमुख्याध्यापक/पर्यवेक्षक यांचेसह) यांचे विरुद्ध लाचलुचपत प्रकरणी, अटक झाल्याने/गुन्हा नोंद झाल्याने संबंधित कर्मचा-यांविरुद्ध निलंबन, बडतर्फी, सेवेतून काढून टाकणे इ.कारवाई संबंधित शाळा व्यवस्थानाकडून होणे आवश्यक आहे. महाराष्ट्र खाजगी शाळातील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) अधिनियम १९७७ मधील कलम ४ मधील पोट कलम ४-अ च्या तरतूदीनुसार नोंदणीकृत खाजगी संस्थामार्फत चालविण्यात येणा-या अनुदानित शाळांमधील संबंधित दोषी कर्मचा-यांविरुद्ध शिस्तभंग विषयक विहित कार्यवाही नंतर सेवेतून काढून टाकण्यास शिक्षण संचालक हे सक्षम प्राधिकारी असून शिक्षण संचालकांचा निर्णय हा शाळा व्यवस्थापनाला तसेच संबंधित कर्मचा-याला बंधनकारक आहे. मात्र खाजगी शाळातील दोषी कर्मचा-यांविरुद्ध संबंधित शाळा व्यवस्थापनाकडून कार्यवाही होत नसल्यामुळे निलंबन, बडतर्फी, सेवेतून काढून टाकणे याकरीता शिक्षण संचालकांना दि.१४/७/२०१६ च्या शासन निर्णयान्वये अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. त्यानुसार शिक्षण संचालकांनी निलंबित केलेल्या कर्मचा-यांपैकी काही शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचा-यांनी दि.१४/७/२०१६ चा शासन निर्णय अवैध असल्याचे नमूद करून शिक्षण संचालकांच्या “निलंबन आदेशास” मा.उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. मा.उच्च न्यायालय नागपूर यांनी श्री.संतोष

अग्रवाल, श्री.अरविंद सपाटे, श्रीमती कुंदा बोदलकर यांच्या न्यायालयीन प्रकरणी शिक्षण संचालकांचे “निलंबन आदेश” “quash and set aside” केले आहेत. तसेच सदर कर्मचा-यांच्या निलंबनास बराच कालावधी होऊन गेला आहे.त्या मुळे संबंधित कर्मचा-यांना व अशा अन्य कर्मचा-यांना सेवेत पुनर्स्थापित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

### शासन निर्णय:-

शालेय शिक्षण विभागाचा शासन निर्णय क्रमांक: एसीबी २०१५/प्र.क्र. ९६/टीएनटी-४, दिनांक:-१४ जुलै, २०१६, या शासन निर्णयान्वये अधिक्रमित करण्यात येत आहे.

२. उपरोक्त शासन निर्णयान्वये शिक्षण संचालक यांनी निलंबित केलेल्या शिक्षक/शिक्षकेतर कर्मचा-यांचे निलंबन आदेश रद्द समजण्यात यावेत. संबंधित कर्मचा-यांना संस्था व्यवस्थापनाने सेवेत पुनर्स्थापित करावे.व शिक्षण संचालक यांना अवगत करावे.

३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्यांचा संकेतांक २०१७०९२९१७४३२८६७२१ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहेत.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने

( चारुशीला चौधरी )

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. आयुक्त, (शिक्षण) महाराष्ट्र राज्य,पुणे.
२. महासंचालक, ॲन्टी करप्शन ब्युरो,वरळी,मुंबई.
३. अपर मुख्य सचिव,गृह विभाग,मंत्रालय,मुंबई-३२.
४. प्रधान सचिव, विधी व न्याय विभाग,मंत्रालय,मुंबई-३२.
५. सह सचिव (शाखा-अ) विधी व न्याय विभाग,मंत्रालय,मुंबई-३२.
६. शिक्षण संचालक, (माध्यमिक व उच्च माध्यमिक) महाराष्ट्र राज्य,पुणे.
७. शिक्षण संचालक, (प्राथमिक) महाराष्ट्र राज्य,पुणे.
८. सर्व विभागीय, शिक्षण उपसंचालक
९. सर्व जिल्हा शिक्षण अधिकारी (माध्यमिक/प्राथमिक/निरंतर)
१०. मा.मंत्री, शालेय शिक्षण विभाग यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
- ११.मा.प्रधान सचिव, शालेय शिक्षण विभाग यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई.